DATAMATICS

June 12, 2025

To,

Corporate Communication Department **BSE Limited**Phiroze Jeejeeboy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001.

BSE Scrip Code: 532528

Listing Department

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400 051.

NSE Code: DATAMATICS

<u>Sub: Newspaper advertisement on Notice of transfer of equity shares of the Company to IEPF</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, please find attached herewith copies of newspaper advertisements pertaining to the transfer of equity shares to Investor Education and Protection Fund (IEPF) that are published on Thursday, June 12, 2025 in the Financial Express (in English) and Mumbai Lakshadweep (in Marathi) newspapers, pursuant to Rule 6 of the IEPF Authority (Accounting, Audit Transfer and Refund) Rules, 2016.

This is for your information and records.

For Datamatics Global Services Limited

Divya Kumat President, Chief Legal Officer and Company Secretary (FCS: 4611)

Encl: as above

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES NOR IS IT A PROSPECTUS ANNOUNCEMENT NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY, OUTSIDE INDIA, INITIAL PUBLIC OFFERING OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF THE BSE LIMITED ("BSE") AND NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE", AND TOGETHER WITH "BSE", THE "STOCK EXCHANGES") IN COMPLIANCE WITH CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS). REGULATIONS, 2018, AS AMENDED ("SEBI ICDR REGULATIONS"), NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION OR INDIRECTLY, OUTSIDE INDIA.

PUBLIC ANNOUNCEMENT



to view the Draft Red Herring Prospectus)



ORKLA INDIA LIMITED

(Formerly known as MTR Foods Private Limited)

Our Company was originally incorporated as "MTR Foods Limited" as a public company under the Companies Act, 1956, pursuant to a certificate of incorporation dated August 21, 1996, issued by the Registrar of Companies, Kamataka at Bengaluru ("RoC"). Upon conversion of our Company from a public limited company to a private limited company, pursuant to a resolution passed by the Board of Directors dated June 27, 2008, and a special resolution passed by our Shareholders on August 12, 2008, our name was changed to "MTR Foods Private Limited" and a fresh certificate of incorporation dated November 4, 2008 was issued by the RoC. Thereafter, pursuant to the resolution passed by the Board of Directors dated December 5, 2023 and the Shareholders resolution dated December 12, 2023, our name was changed to "Orkla India Private Limited" and a certificate of incorporation dated January 4, 2024 was issued by the RoC. Upon the conversion of our Company into a public limited company, pursuant to a resolution passed by the Board of Directors dated February 26, 2025, and a Shareholders' resolution dated March 13, 2025, the name of our Company was changed to "Orkla India Limited", and a fresh certificate of incorporation dated April 25, 2025 was issued by the Registrar of Companies, Central Processing Centre. For details of changes in the name and the registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 193 of the Draft Red Herring Prospectus dated June 10, 2025 ("DRHP"). Registered Office: No.1, 2" and 3" Floor, 100 Feet Inner Ring Road, Ejipura, Ashwini Layout, Vivek Nagar, Bengaluru - 560 047, Kamataka, India

Contact Person: Kaushik Seshadri, Company Secretary and Compliance Officer; Tel: +91 80 4081 2100, E-mail: investors@orklaindia.com; Website: www.orklaindia.com; Corporate Identity Number: U15136KA1996PLC021007

OUR PROMOTERS: ORKLA ASA, ORKLA ASIA HOLDING AS AND ORKLA ASIA PACIFIC PTE. LTD.

INITIAL PUBLIC OFFER OF UP TO 22,843,004 EQUITY SHARES BEARING FACE VALUE OF ₹1 EACH ("EQUITY SHARES") OF ORKLA INDIA LIMITED ("OUR COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹[◆] PER EQUITY SHARES (INCLUDING A PREMIUM OF ₹[•] PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") AGGREGATING TO ₹[•] MILLION THROUGH AN OFFER FOR SALE (THE "OFFER" OR "OFFER FOR SALE") OF UP TO 20,560,768 EQUITY SHARES BEARING FACE VALUE OF ₹1 EACH AGGREGATING TO ₹[•] MILLION BY ORKLA ASIA PACIFIC PTE. LTD. ("PROMOTER SELLING SHAREHOLDER"), UP TO 1,141,118 EQUITY SHARES BEARING FACE VALUE OF ₹1 EACH AGGREGATING TO ₹[•] MILLION BY NAVAS MEERAN AND UP TO 1,141,118 EQUITY SHARES BEARING FACE VALUE OF ₹1 EACH AGGREGATING TO ₹[...] MILLION BY FEROZ MEERAN (TOGETHER REFERRED TO AS "OTHER SELLING SHAREHOLDERS" AND TOGETHER WITH PROMOTER SELLING SHAREHOLDER REFERRED TO AS THE "SELLING SHAREHOLDERS" AND SUCH EQUITY SHARES OFFERED BY THE SELLING SHAREHOLDERS. THE "OFFERED SHARES"). THE OFFER SHALL CONSTITUTE [•]% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

THE OFFER MAY INCLUDE A RESERVATION OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹1 EACH, AGGREGATING TO ₹[●] MILLION (CONSTITUTING UP TO [●]% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL), FOR SUBSCRIPTION BY ELIGIBLE EMPLOYEES ("EMPLOYEE RESERVATION PORTION"). THE OFFER LESS THE EMPLOYEE RESERVATION PORTION IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET OFFER". THE OFFER AND THE NET OFFER SHALL CONSTITUTE [•] % AND [•] % OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY, RESPECTIVELY.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE IS ₹1 EACH. THE OFFER PRICE IS [...] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT SIZE WILL BE DECIDED BY OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS, AND WILL BE ADVERTISED IN ALL EDITIONS OF [.] (A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER), ALL EDITIONS OF [.] (A WIDELY CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER) AND ALL EDITIONS OF [•] (A WIDELY CIRCULATED KANNADA DAILY NEWSPAPER, KANNADA BEING THE REGIONAL LANGUAGE OF KARNATAKA, INDIA, WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED). AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/OFFER OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO THE BSE AND NSE FOR UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES IN ACCORDANCE WITH THE SEBI ICDR REGULATIONS.

In case of any revision in the Price Band, the Bid/Offer Period shall be extended for at least three additional Working Days after such revision of the Price Band, subject to the total Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar unforeseen circumstances, our Company, may in consultation with the Book Running Lead Managers, for reasons to be recorded in writing, extend the Bid/Offer Period for a minimum of one Working Day, subject to the Bid/Offer Period. not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band, and the revised Bid/Offer Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges by issuing a public notice and also by indicating the change on the respective websites of the Book Running Lead Managers and at the terminals of the Members of the Syndicate and by intimation to the Designated Intermediaries and the Sponsor Bank(s), as applicable.

The Offer is being made in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended (the "SCRR"), read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations. The Offer is being made through the Book Building Process in accordance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations in terms of Regulation 32(1) of the SEBI ICDR Regulations wherein not more than 50% of the Net Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs") (the "QIB Portion"), provided that our Company, in consultation with the Book Running Lead Managers, may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors and the basis of such allocation will be on a discretionary basis by our Company, in consultation with the Book Running Lead Managers, in accordance with the SEBI ICDR Regulations (the "Anchor Investor Portion"), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from the domestic Mutual Funds at or above the price at which allocation is made to Anchor Investors ("Anchor Investor Allocation Price"). In the event of under-subscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the QIB Portion (other than Anchor Investor Portion) ("Net QIB Portion"). Further, 5% of the Net QIB Portion and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. Further, not less than 15% of the Net Offer shall be available for allocation to Non-Institutional Bidders ("Non-Institutional Category" or "Non-Institutional Portion") of which one-third of the Non-Institutional Category shall be available for allocation to Bidders with an application size of more than ₹200,000 (net of Employee Discount, if any) and up to ₹1,000,000 and two-thirds of the Non-Institutional Category shall be available for allocation to Bidders with an application size of more than ₹1,000,000 and under-subscription in either of these two sub-categories of Non-Institutional Category may be allocated to Bidders in the other sub-category of Non-Institutional Category in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price. Further, not less than 35% of the Net Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders ("Retail Category" or "Retail Portion"), in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. All Bidders (except Anchor Investors) shall mandatorily participate in this Offer only through the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process and shall provide details of their respective bank account (including UPI ID (defined hereinafter)) in case of UPI Bidders (defined hereinafter) in which the Bid Amount will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or the Sponsor Bank(s), as the case may be. Anchor Investors are not permitted to participate in the Anchor Investor Portion through the ASBA process. Further, Equity Shares will be allocated on a proportionate basis to Eligible Employees applying under the Employee Reservation Portion, subject to valid Bids received from them at or above the Offer Price. For details, see "Offer Procedure"

This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that our Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offering of its Equity Shares pursuant to the Offer and has filed the DRHP dated June 10, 2025, with the Securities and Exchange Board of India ("SEBI") and with the Stock Exchanges. Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges has been made public for comments, if any, for a period of at least 21 days from the date of publication of this public announcement by hosting it on the website of SEBI at www.sebi.gov.in, websites of the Stock Exchanges at, www.bseindia.com, on the website of the Company at www.orklaindia.com and on the websites of the Book Running Lead Managers ("BRLMs"), i.e. ICICI Securities Limited, Citigroup Global Markets India Private Limited, J.P. Morgan India Private Limited and Kotak Mahindra Capital Company Limited at www.icicisecurities.com, https://www.citigroup.com/global/aboutus/global-presence/india/disclaimer, www.ipmipl.com and https://investmentbank.kotak.com, respectively. Our Company invites the public to give their comments on the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges, with respect to disclosures made in the DRHP. The members of the public are requested to send a copy of the comments to SEBI, to the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMs at their respective addresses mentioned herein. All comments must be received by SEBI and/or our Company and/or the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMs in relation to the Offer on or before 5.00 p.m. on the 21" day from the aforesaid date of publication of this public

before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, Bidders must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares offered in the Offer have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does the SEBI guarantee the accuracy or adequacy of the Contents of this Draft Red Herring Prospectus. Specific attention of the Bidders is invited to "Risk Factors" on page 33 of Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be taken after a Red Herring Prospectus ("RHP") has been filed with the RoC and must be made solely on the basis of such RHP as there may be material changes in RHP from

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and Bidders should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Bidders are advised to read the risk factors carefully

DRHP. The Equity Shares, when offered through the RHP, are proposed to be listed on the Stock Exchanges.

For details of the share capital and capital structure and the names of the signatories to the memorandum and the number of shares subscribed by them of our Company, please see the section titled "Capital Structure" on page 92 of the DRHP. The liability of the members of our Company is limited. For details of the main objects of our Company as contained in the Memorandum of Association, please see the section titled "History and Certain Corporate Matters," on pages 193 of the DRHP.

	REGISTRAR TO THE OFFER			
<i>O</i>ICICI Securities	cîti*	J.P.Morgan	(a) kotak* Investment Banking	KFINTECH
ICICI Securities Limited ICICI Venture House Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400025, Maharashtra, India Tel: +91 22 6807 7100 E-mail: orkla.ipo@icicisecurities.com Investor grievance e-mail: customercare@icicisecurities.com Website: www.icicisecurities.com Contact person: Tanya Tiwari / Ashik Joisar SEBI registration no.: INM000011179	Citigroup Global Markets India Private Limited 1202, 12° Floor, First International Financial Centre, G-Block, C 54 & 55, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 098, Maharashtra India Tel: + 91 22 6175 9999 E-mail: orklaindia.ipo@citi.com Website: https://www.citigroup.com/global/about- us/global-presence/india/disclaimer Investor grievance e-mail: investors.ogmib@citi.com Contact person: Karishma Asrani/ Adarsh Agarwal	J.P. Morgan India Private Limited J.P. Morgan Tower, Off C.S.T Road Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098 Maharashtra, India Tel.: +91 22 6157 3000 E-mail: orkla_india_ipo@jpmorgan.com Website: www.jpmipl.com Investor grievance e-mail: investorsmb.jpmipl@jpmorgan.com Contact person: Himanshi Arora / Rishank Chheda SEBI registration no.: INM000002970	Kotak Mahindra Capital Company Limited 27 BKC, 1° Floor, Plot No. C-27 °G' Block, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400 051, Maharashtra, India Tel: +91 22 4336 0000 E-mail: orklaindia.ipo@kotak.com Investor grievance e-mail: kmccredressal@kotak.com Website: https://investmentbank.kotak.com Contact person: Ganesh Rane SEBI registration no.: INM000008704	KFin Technologies Limited 301, The Centrium, 3 st Floor, 57, Lal Bahadur Shastri Road, Nav Pada, Kurla (West), Kurla, Mumbai, Maharashtra, India, 400 070 Tel: + 91 40 6716 2222/ 1800 309 4001 E-mail: orklaindia.ipo@kfintech.com Website: www.kfintech.com Investor grievance e-mail: einward.ris@kfintech.com Contact person: M. Murali Krishna SEBI registration no.: INR0000000221

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

Place: Bengaluru

Date: June 11, 2025

SEBI registration no.: INM000010718

For ORKLA INDIA LIMITED (Formerly known as MTR Foods Private Limited)

On behalf of the Board of Directors

Kaushik Seshadri

Company Secretary and Compliance Officer

ORKLA INDIA LIMITED (Formerly known as MTR Foods Private Limited) is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offening of its Equity Shares and has filed the Draft Red Herring Prospectus dated June 10, 2025, with SEBI and the Stock Exchanges. The DRHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, as well as on the websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at www.orklaindia.com and on the websites of the Book Running Lead Managers ("BRLMs"), i.e. ICICI Securities Limited, Citigroup Global Markets India Private Limited, J.P. Morgan India Private Limited and Kotak Mahindra Capital Company Limited at www.icicisecurities.com, https://www.citigroup.com/global/about-us/global-presence/india/disclaimer, www.ipmipl.com and https://investmentbank.kotak.com, respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see the section titled "Risk Factors" of the RHP, once available. Potential Bidders should not rely on the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges for making any investment decision and should instead rely on the RHP, for making investment decision.

The Equity Shares have not been and will not be registered under the United States Securities Act") or any other applicable law of the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold (a) in the United States to persons reasonably believed to be "qualified institutional buyers" (as defined in Rule 144A under the U.S. Securities Act and referred to in the Draft Red Herring Prospectus as "U.S. QIBs"), in transactions exempt from, or not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act, and (b) outside of the United States in offshore transactions as defined in and in compliance with Regulation S and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur. There will be no public offering in the United States.



financialexpress.com

Hero FinCorp Limited CIN: U74899DL1991PLC046774

Adfactors 190/25

Regd. Office: 34, Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi-110057

Phone: 011-4948 7150 | Fax: 011-4948 7197-98 E-mail: litigation@herofincorp.com | Website: www.herofincorp.com

POSSESSION NOTICE - [(APPENDIX IV) RULE 8(1)] Whereas the Authorized officer of Hero FinCorp Limited (HFCL), a Non-Banking

Financial Company, under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 0F 2002) (hereinafter referred to as "Act") and in exercise of the powers conferred under Section 13(2) of the Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002 issued a Demand Notice dated 29.03.2024, calling upon: 1. M/s Ratnamani Art Jewel (Borrower/Addresee No.1) Through its Proprietor

Mr. Bharat Kumar Sardarmal Jain Having its Office at: Shop No. 2B, Patwa Chawl, Ground Floor 98-5 K, Menon Street, Zaveri Bazar, Mumbai Maharashtra-400002 Email-ratnamaniartiewel@gmail.com Mob.: 9619603795 Also at: 1. B/104, Sumer Tower, ND 04, Seth Mutisha Lane, Mazgaon, Mumbai, Maharashtra-2. Mr. Bharat Kumar Sardarmal Jain (Co-Borrower/Addressee No.2) Residing

at: Flat No. 27, Plot No. 19, 3rd Floor, Jawahar Nagar, Narhari Sadan, S.V. Road, Goregaon West Mumbai, Maharashtra- 400104

3. Mr. Muvic Bharat Jain (Co-Borrower/Addressee No.3) Residing at: B-Wing Flat No. 104. Sumer Tower No. 4. 1st Floor Seth Mutisha Lane Opp Telephone

Exchang, Mazgaon, Mumbai, Maharashtra- 400010 to repay the amount mentioned in the notice Rs. 47.58.611.25 (Forty Seven Lakh Fifty Eight Thousand Six Hundred Eleven Rupees and Twenty Five Paise only) due as on 13.03.2024 along with the applicable interest and other charges within Sixty (60) days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken the physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 10.06.2025

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of HFCL for an amount of Rs. 47,58,611.25 (Forty Seven Lakh Fifty Eight Thousand Six Hundred Eleven Rupees and Twenty Five Paise only) due as on 13.03.2024 along with the applicable interest and other charges.

The attention of the Borrower is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY/SECURED ASSETS IS AS UNDER: "All that piece or parcel of flat no. 04, admeasuring 248 sq. ft. Carpet Area, on the 1st floor, in Wing B, in the building known as "Sumer Tower No. 4", AT Seth Motisha Lane, Opposite MTNL Tower, Mazgoan, VTS, Mumbai 4000 010, constructed on all that price and parcel of land bearing Cadastral Survey no. 399, Lying being and situated Love Lane, Mazgaon Division, Bombay bounded as under: Towards East: Mount road, Towards West: BTT Chawls, Towards North: Sumer Tower No. 3, Towards South: Seth Motisha Lane"

epaper.financialexpress.com

Sd/-, Authorized Officer Hero FinCorp Limited

For Advertising in

TENDER PAGES

Contact

JITENDRA PATIL

Mobile No.: 9029012015 Landline No.:

67440215

GIC HOUSING FINANCE LTD. CORPORATE OFFICE / HEAD OFFICE : GICHFL, National Insurance Building 6th Floor, 14, Jamshedii Tata Road, Churchgate

Mumbai - 400020, Tel No- 022-43041900.

Website: www.gichfindia.com

PANVEL BRANCH: Shop No 2-6, Suryakiran Chs Ltd, Plot No : 05, Sec No :05 Behind D'mart, Opp Neel Vardhaman, New Panyel (East). Raigad District- 410 206. NERE PANVEL BRANCH: Mahalaxmi Nagar. Nere Branch Panyel Matheran Road.

CORRIGENDUM

Nere, New Panyel-410206

Kindly refer our DEMAND NOTICE published in this newspaper on 23.05,2025. In this notice the Demand Notice date 02.02.2025 in wrongly publihshed in Sr.No. 5 - 13. Please read Correct Demand Notice date as 02.05.2025 instead of 02.02.2025 in Sr. No. 5-13. The other details remain as same For GIC Housing Finance Ltd.

DATAMATICS GLOBAL SERVICES LIMITED Regd, Office: Knowledge Centre, Plot No. 58, Street No. 17, MIDC.

Andheri (E), Mumbai - 400093.

Tel: +91-22-61020000/1/2 | Fax: +91-22-28343669 | CIN: L72200MH1987PLC045205 Website: www.datamatics.com | Email: investors@datamatics.com

NOTICE

TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) Shareholders are hereby informed that pursuant to provisions of Investor Education and

Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ("the Rules"), the Final Dividend declared for the financial year 2017-18 which remain unclaimed for a period of seven years will be credited to IEPF on September 19, 2025. The corresponding equity shares on which dividend were unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set In compliance with the Rules, Individual notices are being sent to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per aforesaid Rules.

the full details of such shareholders is made available on the Company's Website: https://www.datamatics.com/about-us/investor-relations/unpaid-unclaimed-dividend. All concerned Shareholder(s) are requested to make an application to the Company Company's Registrar and Share Transfer Agents preferably on or before September 05, 2025, with a request for claiming unpaid/unclaimed dividends for the financial year 2017-18 and onwards to enable processing the claims before the due date.

In the event valid claim is not received on or before September 05, 2025, the company will proceed to transfer the liable dividend and corresponding equity shares in favour of IEPF authority without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said rules. It may be noted that the concerned shareholder(s) can claim the transferred shares and dividend from IEPF Authority by making an online Application in the prescribed e-form IEPF-5 and sending the physical copy of the requisite documents prescribed in Form IEPF-5, to the Nodal Officer of the Company.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules.

In case shares are held in Physical form: The Company would be issuing new share

In this connection, please note the following:

certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by concerned Shareholder(s) for the purpose of transfer of shares to the Demat Account to the IEPF Authority as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which stands registered in concerned Shareholder(s) name will stand automatically cancelled. In case shares are held in electronic form: The Demat Account of the concerned

of the IEPF Authority as per the procedure prescribed in the Rules. For further information/ clarification, shareholders may write or contact to: Company's Registrar and Transfer Agent, Datamatics Business Solutions Limited,

Plot No. A 16 & 17, Part B, Cross Lane, MIDC, Andheri (East), Mumbai - 400 093. Tel.: +91 (22) 6671 2151, Email: investorsquery@datamaticsbpm.com.

Ms. Divva Kumat, Nodal Officer, Datamatics Global Services Limited, Knowledge Centre, Plot No. 58, Street No. 17, MIDC, Andheri East, Mumbai - 400093. Tel.: +91 (22) 6102 0000, Email: investors@datamatics.com.

For Datamatics Global Services Limited

President, Chief Legal Officer & Company Secretary

Divya Kumat

Place: Mumbai Date : June 11, 2025



CANARA BANK, NERUL EAST II BRANCH REF: RO/LEGAL/SARFAESI/8/SG/2025-26

DATE: 31.05.2025 MR. SACHIN JANARDAN SHINDE

ROOM NO 4 171 BADRINARAYAN, J M CHAWL AZAD GALI SION CHUNABHATTI MUMBAI 400022. Mob. no. 9930088365 MR. RAVINDRA JANARDAN SHINDE

NAVKAR HOMES BLDG FLAT 102, PLOT 735, NEAR GANESH MANDE, SECTOR 1 SHIRVANE, NERUL, NAVI MUMBAI 400706 MR. SACHIN JANARDAN SHINDE

SHIRVANE, NERUL, NAVI MUMBAI 400706 Subject: NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITISATION AND

RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (SARFAESI ACT, 2002) READ WITH SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 AS AMENDED FROM TIME TO TIME.

NAVKAR HOMES BLDG FLAT 102, PLOT 735, NEAR GANESH MANDE, SECTOR 1

The undersigned being the authorized Officer of Canara bank, NERUL EAST II branch (hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002, (hereinafter referred as the "Act") do hereby issue this notice to you as under:

That MR. SACHIN JANARDAN SHINDE and MR. RAVINDRA JANARDAN SHINDE (hereinafter referred to as "THE BORROWER") have availed credit facility/ facilities stated in Schedule A hereunder and have entered into the security agreements in favor of secured creditor. While availing the said credit facilities, you have expressly undertaken to repay the loan amount/s up to the limit of Rs. 20,00,000.00 (Rupees Twenty Lakhs only) with interest thereon in

accordance with the terms and conditions of the above mentioned agreements. You (The Person mentioned in Schedule B) are also entered in to agreements against the secured assets which are detailed in Schedule B hereunder. However, from FEBRUARY 2025, the operation and conduct of the said financial assistance/

credit facilities have become irregular. The books of account maintained by the secured assets shows that the liability of the borrower towards the secured creditor as on date amounts to ₹15,29,177.08 (Rupees Fifteen Lakhs Twenty Nine Thousand One Hundred Seventy Seven and Paisa Eight Only) the details of which together with the future interest rate are stated in schedule C hereunder. It is further stated that the borrower/Guarantor having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the secured creditor within the time given, and have been evasive in settling the dues. The operation and conduct of the above

the default committed in repayment of principal debt. Installment and interest thereon, the secured creditor was constrained to classify the debt as Non-Performing Asset (NPA) as on 29.05.2025 in accordance with the directives/guidelines relating to asset classification issued by the Reserve The secured creditor to through this notice brings to your attention that the borrower has failed and neglected to repay the said dues/ outstanding liabilities and hence hereby demand you under Section 13(2)of the Act, by issuing this notice to discharge in full the liabilities of the borrower as stated in Schedule C hereunder to the secured Creditor within 60 days from the date of receipt of

said financial assistance/ credit facility/ies having come to a standstill and as a consequence of

this notice that you are also liable to pay future interest at the rate of 10.00% Per Annum together with all costs, charges, expenses and incidental expenses with respect to the proceedings undertaken by the secured creditor in recovering its dues. Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of ₹15,29,177.08 (Rupees Fifteen Lakhs Twenty Nine Thousand One Hundred Seventy Seven and Paisa Eight Only) together with further interest and incidental expenses and costs as stated

above in terms of this notice under Sec. 13(2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed under sub-section (4) (a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue: 13(4)- In case the borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period specified in

sub section (2), the secured creditor may take recourse to one or more of the following measures to recover his secured debt, namely: Take Possession of the secured assets of the Borrower/Guarantor including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset; b) Take over the management of the business of the borrower including the right to transfer by way

Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only where the substantial part of the business of the borrower is held as security for the debt: Provided further that where the management of the whole of the business or part of the business is severable, the secured creditor shall take over the management of such business of the borrower

of lease, assignment or sale for realizing the secured asset:

which is relatable to the security for the debt; And under other applicable provisions of the said Act.

Your attention is invited to provisions of sub section (8) of Section 13, in respect of time available, to redeem the secured assets. You are also put on notice that in term of Section. 13(13) the borrower/ Guarantor shall not transfer

by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule B hereunder

without obtaining written consent of the secured creditor. It is further brought to your notice that any contravention of this statutory injunction/restrain, as provided under the said act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have to render proper accounts of such realization/income. This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any other

rights or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due and payable by you.

This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the Act and/or any other law in force. Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of no-

compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequence.

Thanking You. Yours Faithfully AUTHORISED OFFICER

SCHEDULE A [DETAILS OF CREDIT FACILITY/IES AVAILED BY THE BORROWER]

NO.	MOMBER		SANCTION				
1	54967740000287	HOUSING LOAN	16/06/2014	Rs. 20,00,000.00			
	SCHEDULE B						
	45	[DETAILS OF SECURITY ASS	ETS]				
SL. NO. IMMOVABLE			NAME OF T	HE TITLE HOLDER			
1	NAVKAR HOMES	BLDG FLAT 102, PLOT 735	MR. SAC	HIN JANARDAN			
NEAR GANESH MANDE, SECTOR 1, SHIRVANE,			, SH	INDE AND			
	NERUL, NAVI MUM	BAI 400706	MR. RAVIN	NDRA JANARDAN			
	9930088365			SHINDE			

Admeasuring 259 Sq. Ft. Built up Area SCHEDULE C

[DETAILS OF LIABILITY AS ON DATE] LOAN A/C. NATURE OF LOAN/LIMIT DATE OF NUMBER **SANCTION**

SL NO. 54967740000287 HOUSING LOAN 16/06/2014 Rs. 15,29,177.08

NATURE OF LOAN/LIMIT AMOUNT SANCTION MILIMPED

AMOUNT

B FINSERV

दिग्विजय सिंह यांच्या भावाची काँग्रेसमधून

गच्छती

नवी दिल्ली, दि. ११ मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे भाऊ आणि माजी खासदार लक्ष्मण सिंह यांची काँग्रेसमधून गच्छंती करण्यात आली आहे पक्षविरोधी कारवायांसाठी लक्ष्मण सिंह यांना ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.

राहुल गांधी, रॉबर्ट वड्रा आणि ओमर अब्दुल्ला यांच्यावरील लक्ष्मण सिंह यांचे विधान चुकीचे मानले आहे. हे पाहता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हा निर्णय घेतला आहे. लक्ष्मण सिंह यांच्या अपम ानास्पद टिप्पण्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत असे पक्षाने म्हटले आहे

जाहीर सूचना

माझे अशील **श्रीमती चंदन अरविंद शुक्ला** यांच्या निर्देशनानुसार सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात ये आहे की, खोली क्र.डी-०६, चारकोप ओमकार दर्शन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.९०१, रोड क आरएससी-२३ सेक्टर-९ चारकोप कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ या जागेबाबत इच्छुक सदस्या, गालक आहेत. सदर खोली मळत: **श्री. ललितकांत लक्ष्मीचंद सावला** यांना म्हाडाद्वारे वाटप करण्यात आली होती. तदनंतर **श्री. ललितकांत लक्ष्मीचंद सावला** यांनी सदर खोली माझे पती स्वर्गीय श्री. अरविंद प्रगनाराय **शुक्ला** यांच्या नावे हस्तांतर केली

ज्याअर्थी **स्वर्गीय श्री. अरविंद प्रगनारायण शुक्ला** य ०३ मार्च २०२५ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात माझे अशील **श्रीमती चंदन अरविंद शुक्ला** (पत्नी) या कायदेशी ारसदार व प्रतिनिधी आहेत

पुढे माझे अशील **श्रीमती चंदन अरविंद शुक्ला** या सदर खोलीच्या एकमेव कायदेशीर वारसदार आहेत. म्हणन .. त्या म्हाडाकडे हस्तांतरणासाठी एनओसी करिता अर्ज करतील आणि एकमेव सदस्या म्हणन त्यांच्या नावे भागभांडवलाचे हस्तांतरणासाठी सोसायटीकडे सुद्धा अर्ज

जर कोणी कायदेशीर वारसदार किंवा व्यक्तींना सदर लमत्तेवर मालकीहक्क, तारण, बक्षीस, वारसाहक्क, जप्ती, अधिभार. हित. गहाणवट किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, आक्षेप सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५** दिवसांत योग्य दस्तावेजी पुराव्यांसह मागविण्यात आहेत. तदनंतर प्राप्त कोणताही दावा/आक्षेप त्याग, स्थगित केले आहेत असे समजले जाईल

वकील अधिराज भालेकर

प्लॉट क्र.१०५, पद्मा बंगला, दुकान ४, आरएससी २४ ८३५ सोसायटीजवळ, सेक्टर ८, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७. मोबा.:७२०८६५२०१३

PUBLIC NOTICE

Take NOTICE that the following Original documents in respect of Flat no.07. Building no 1, Nav Bharatiya Bhavan(1 Co-operative Housing Society Limited Plot no.371/372, bearing C.T.S. No.1316, 1316/1 to 4. Road no.6. Chembur. Mumbai - 400071 are misplaced/lost which is presently standing in the name of Smt Panbai Narshi Gala and Mr Mulchand Narshi Gala. The details are as follows -

i) Articles of Agreement dated 6th July 1976. between M/s Nav Bharat Construction Company therein referred as the Party of the First Part and M/s Devidas & Sons therein referred as the Party of the Other Part in respect of Flat no.07, Building no.1, Nav Bharatiya Bhavan(1 Co-operative Housing Society Limited. Plot no.371/372, Road no.6, Chembur, Mumbai - 400071

ii) Agreement between M/s Devidas & Sons as Vendors therein and 1)Mr.I.Sadananda Rao. 2)Mrs Latha Sadananda Rao as Purchasers therein in respect of Flat no.07. Building no.1. Nav sharatiya Bhavan(1) Co-operativ Housing Society Limited, Plot no.371/372, Road no.6, Chembur, Mumbai - 400071.

iii) Mr. Mulchand Narshi Gala has filed a Online complaint with the Greater Mumbai Police bearing Complaint ID 51989/2025 dated 10/06/2025 in respect of the missing documents pertaining t Flat no.07, Building no.1, Nav Bharativa Bhavan(1) Co-operative Housing Society Limited, Plot no.371/372, bearing C.T.S. No.1316, 1316/1 to 4, Road no.6, Chembur, Mumbai - 400071.

All persons having any claim against the said lost Agreements by way of inheritance legacy, bequest, transfer, mortgage, sale, gift, lien, lease, charge, trust, maintenance easement or otherwise howsoever are required to make the same known to the undersigned by registered post with acknowledgement due along with documentary proof within 15 days from the date of Publication of Notice. In case no claim is made within the stipulated period of 15 days it will be construed that such claim. right, title or interest has been waived for all intents and purposes.

SCHEDULE

Flat no 07, Building no 1, Nav Bharatiya Bhavan(1) Co-operative Housing Society Limited, Plot no.371/372, bearing C.T.S. No.1316, 1316/1 to 4, Road no.6, Chembur, Mumbai – 400071.

Dated this 12th day of June 2025. Adv Sheru T Ajwani Advocate High Court 104, Akshaya Plaza, 1st floor, 1st Road Chembur, Mumbai-400 071.

Tel: 25286891/9322638500

PUBLIC NOTICE

My client MR. MANOJ BABANLAL GUPTA intend to purchase the Row House Stilt + 2 Floors, Plot No. 4/29, RSC 12, Code 96, AGP/2, Majiwade - I, Sawami Vivekanand Nagar, Vasant Vihar, Thane (W) from DR. ATUL TUKARAM DONGRE and MRS. SWATIATUL DONGRE. Whereas DR. ATUL TUKARAM DONGRE and MRS. SWATI ATUL DONGRE has purchased said property from MR. SURESH DHONDIBA PAWAR AND MRS, SAVITA SURESH PAWAR vide Agreement for Sale dates 04.04.2012 and registered the same with joint sub registrar having Doc. No. TNN5-3084-2012. MR SURESH DHONDIBA PAWAR AND MRS. SAVITA

SURESH DHONDIBA PAWAR AND MRS. SAVITA SURESH PAWAR has purchased said property from MRS. ANAGHA ASHOK PAGARE vide Agreement Dated 30.05.2006. MRS. ANAGHA ASHOK PAGARE has purchased said property from MR. MOHAN MARUTIRAO GARDE vide Agreement As Selo Padra 32 40.200. MR Agreement for Sale Dated 28.10.2000. MR. MOHAN MARUTIRAO GARDE has allotted the aid property from Maharashtra Housing and Area Development Authority (Mhada) vide **Agreement**

or Lease Dated 13,08,1996. any person has any claim, over the right, title hare and/or interest in the aforesaid row house b snare and/or interest in the aroresald row house by way of sale, gift, mortgage, inheritance then hel/she should contact me within 14 days from the date of ssue of this notice. If no claims/objections are received regarding purchase of the aforesaid Row House within prescribed period then it will be deemed that there are no claims.

Sd/-

Date: 12/06/2025 (Adv. Shital Kadam Chavar Add.: B-101, Shri Sai Samarth CHS.

NOTICE

Mrs. Janki Seshadri (alias Mrs. Janki Shashedri), member of the GAYATRI DARSHAN Co-Operative Housing Society Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai - 400101, and holding Flat No.403-B, in the building of the society, died on 17/12/2021, without making any nomination. Mrs. Bhanu Seshadri Hitesh, daughter of the deceased, has made an application for transfer of the shares of the deceased member to her name.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 day from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received vithin the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society, A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ bjectors, in the office of the society between 10 a.m. to 5.00 p.m. (except Monday) from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

GAYATRI DARSHAN CHS Ltd, Date: 12,06,2025 Hon. Secretary

जाहीर सूचना

for and on behalf of

सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. **श्री. देवेंद नाभीराया बलवान** यांचे २३.०६.२०१८ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात **१. श्रीमती सुशिला देवेंद्र बलवान**. २. श्री. श्रीकांत देवेंद्र बलवान, ३. श्रीमती मधुरा महेश कानवदे, ४. श्रीमती गीता प्रमोद लाटकर व ५. कुमारी विद्या देवेंद्र बलवान हे कायदेशीर वारसदार आहेत. त्यांच्या हयातीत त्यांनी फ्लॅट क्र.ए-१. क्षेत्रफळ ५५५ चौ.फ. बिल्टअप क्षेत्र, ओम त्रिशुल कोहौसोलि.. गाव ठाकुर्ली, ता. कल्याण, जि. ठाणे येथील जागा खरेदी केली होती. सदर कायदेशीर वारसदारांना फ्लॅट विक्री करण्याची इच्छा आहे.

वर नमद कायदेशीर वारसदारांशिवाय जर कोण व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे अधिकार, हक्क, हित, दावा असल्यास त्यांनी आजच्या तारखेपासून **१४ दिवसांत** कागदोपत्री पुराव्यांसह खालील नमुद केलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात कळवावे. अन्यथा असे टावा न्याग स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

दिनांक: १२.०६.२०२५

सही / तिकाण: कल्याण ॲडव्होकेट अनुष्का गोगटे बी-00६, सी टाईप, मल्हार संकुल कोहौसोलि., आग्रा रोड, कल्याण (प. ९०२२९७५०१५

सार्वजनिक सूचना नर्वसामान्य जनतेस कळविण्यात येते की. माझे क्लायं

श्री. विठोबा रामजी घुगे यांनी फ्लॅट क्र. A-205, दुसरा मजला, श्री शिवम संकुल, इमारत क्र. 5, नाला्सोपारा T.), मुंबई — 400203 हा फ्लॅट खरेदी केला आहे. स्दर् गलमत्तेसंदर्भातील मूळ कागदपत्रे हरवलेली आहेत.पहिले कागदपत्र म्हणजे "डिवाईन डेव्हलपर्स" व अरविंद कुंदनमल बोहरा" यांच्यात दिनांक 1/08/2014 रोजी नोंदणीकृत झालेला विक्री करार (नोंदणी क्र. VASAI-5-3955-2014) व दुसरे कागदपत्र म्हणजे "अरविंद कुंदनमल बोहरा" व "श्री. विठोबा रामजी घुगे" यांच्यात दिनांक 17/09/2014 रोजी नोंदणीकृत झालेला कुरार (नोंदणी क्र. VASAI-5-4555-2014) हे आहेत.सदर कागदपत्रे श्री. घुगे हे दिनांक 30/05/2025 रोजी मालाड S.V. रोडवर ऑटो रेक्षाने प्रवास करत असताना हरवली आहेत. याबाबतची क्रार संबंधित पोलीस ठाण्यात दिनांक 03/06/2025 रोजी दाखल करण्यात आलेली आहे.म्हणनच ह गर्वजनिक सूचना देण्यात येत आहे की, जर को जवळ वरील कागदपत्रे आढळन आली असतील तः यांनी कृपया खालील सहीकर्त्यांकडे ती परत करावीत तसेच कोणीही व्यक्ती जर वरील मालमनेवर विकी हाण. भाडे. हक्क. भेट. हक्कमार्ग इत्यादी स्वरूपा गेणताही दावा करत असतील, तर त्यांनी दिनांकापास-14 दिवसांच्या आत नोटराईज पुराव्यासह याबाबतची माहिती खालील सहीकर्त्यास कळवावी. अन्यथा, अशा व्यक्तीचा हक्क त्यागलेला व बाद झालेला समजल जाईल.जर वरील कागदपत्रे मिळाली नाहीत, तर त्यांचा कायदेशीर मूल्य शून्य मानण्यात येईल व प्रमाणित प्रत (certified copy) ही मूळ कागदपत्र म्हणून ग्राह्य धरली

जाईल. दिनांक: १२/०६/२०२५

श्री. उमंग एच. पर्चीलिय ॲडव्होकेट, उच्च न्यायाल फ्लंट क्र. B-604, पुष्कर ॲकॉर्ड लोखंडवाला टाऊनशिप, अकर्ली रोड. कांदिवली (पूर्व), मुंबई – 400101

जाहीर सचना

येथे सचना देण्यात येत आहे की, श्रीमती अरुण **अशोक भिडे** या फ्लॅट क्र.४जी/४०३, स्प्रिंग ग्रोब युनो कोहौसोलि., लोखंडवाला टाऊनशिप, आकुर्ल ोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ येथील नागेच्या मालक आहेत. यांचे २६.०४.२०२५ रोज निधन झाले आणि श्री. विपुल अशोक भिडे यांर्न मयताचे शेअर्सवर दावाँकेला आहे आरि प्रोसायटीकडे अर्ज केला आहे. आम्ही याव्दारे मोमायटीच्या भांडवल/मिलकतीमधील मय तभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण ोण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणा यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ (पंधरा) दिवसांत सोसायटीच्या भांडवल / मिळकतीमधील मयत तभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासार्ठ याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ठ्य अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मय प्रभामटाच्या मोमायटीच्या भांडवल/मिलकतीमधील गे अर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यार

सोसायटी मोकळी असेल. आज दिनांकीत १२ जून, २०२५, मुंबई

लिगल रेमेडिज वकील उच्च न्यायालय कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवा कोहौसोलि.. इमारत क्र.१. पटेल इस्टेट सी.पी. रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ द्रर.:९८९२२७६१२६/९६१९११५२१२/९८१९५०२४१५

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस् लिमिटेड

नादणाकृत काचालयः गा	दरज वन, ठया मजला	, ।पराजशा न	गर, इस्टन एक्सप्र	સ ફાયવ, ાવક્રાજા (પૂવ $)$, મુંચફ, મફારાષ્ટ્ર	- 8000045.
ज्या कोणासह संबंधित आहेत ते					
येथे सूचना देण्यात येत	येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद केलेले प्रतिभृतीकरिता प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले/चोरीस				
गेले आहेत आणि सद	गेले आहेत आणि सदर प्रतिभुती धारक/अर्जदारांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे.				
प्रतिभुती धारकाचे	फोलिओ	दर्शनी	प्रमाणपत्र	अनुक्रमांक	भागांची
नाव	क्र.	मुल्य	क्र.	पासून – पर्यंत	संख्या
१. दिवाकर सुर्वे	०३१७०३८	रु.०१/-	५२९७२६,	६५६१९८६५-६५६२०४६४ व	६०० व

सामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वर संदर्भीत भागप्रमाणपत्रासह कोणताही खरेदी व्यवहार करु नरे जर कोणा व्यक्तीस सदर भागप्रमाणपत्रावावत काही दावा असल्यास कंपनी किंवा त्यांचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, २४७ पार्क, सी-१०१, १ला मजला, एल.बी.एस. मार्ग, विक्रांळी (प.), मुंबई-४००००३, त्र.:८१०८११६७६७ येथे सदर सुचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत दोन्ही कंपनीकडे संपर्क करावा. तद्नंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनीकडून टुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल.

ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र दिनांक: १२.०६.२०२५

दिवाकर विश्वनाथ सुर्वे व प्राची दिवाकर सुर्वे

५८५४९५ ७४०२६४५४०-७४०२६५१३९ ६००

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेंड

नॉद. कार्यालय: ०९, कायुनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-१९००५७. द्रर.:०११-४९२६७००० टोल फ्री क्रमांक: १८०० २१२ ८८००, ई-मेल:CUStomer care@herohft com, वेबसाईट:www.herohousinggfinance.com, सीआवायन:यु६५१९२डीएल२०१६पीएलसी३०१४८ संपर्क पत्ता: कार्यालय क्र.५०१, ५वा मजला, एम वारीया, तिरुपती नगर, फेडा-२, वोळॉज, विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१३०३.

ताबा सचना (स्थावर मालमत्तेकरिता)

(परिशिष्ट ४ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) पहा) न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड ज़फोर्सिन्ट ऑफ सिक्यरिटी इंट्रोस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडने** पाधिकत अधिकार्र आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूत्स, २००२ नच्चा नियम ३ सहवाचिता करना १३(१२) अन्वयं असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार यांना सदर सूचना प्राप्त

तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षारितांनी सदर कायद्याचे कलम ८ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम १३(४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मार् ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहा करू नये आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याकडे देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

कर्ज खाते क्र.	कर्जदार/कायदेशीर वारसदार /कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	मागणी सूचना तारीख/ एकूण देय थकबाकी रक्क्कम (रु.)	ताबा दिनांक (रचनात्मक/ वास्तविक)
HHFPLGHOU22000021591	तजुद्दीन मोहमद सामी	२१.११.२०२४, २०.११.२०२४	१०.०६.२०२५
&	खान, तस्नीम तजुद्दीन	रोजी रु.३६६९१९२/-	(वास्तविक)
HHFPLGIPL22000021599	खान		

प्रतिभत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.८०४. क्षेत्रफळ ५०.७२ चौ.मी. कार्पेट क्षेत्र. ८वा मजल विंग सो, ब्रुकलीन पार्क, फेझ-४, ब्रुकलीन पार्क, जमीन सर्व्हें क्र.६६(१६९), हिस्सा क्र.३,४,५, २४/२, सर्व्हें क्र.६८(१७१), हिस्सा क्र.१, सर्व्हें क्र.६९(१७२), हिस्सा क्र.३,४,५,६, गाव डोंगरे, तालुका वसई व जिल्ह गलघर, महाराष्ट्र-४०१३०३ येथील जागेचे सर्व भाग व खंड.

दिनांक: १२.०६.२०२५ सही/- प्राधिकृत अधिकारी हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरित ठिकाण: पालघर

डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः नॉलेज सेंटर, प्लॉट क्र.५८, स्ट्रीट क्र.१७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व),

मुंबई-४०००९३. द्र.:+९१-२२-६१०२००००/१/२, फॅक्स:+९१-२२-२८३४३६६९, वेबसाईट:www.datamatics.com, ई-मेल:investors@datamatics.com सीआयएन:एल७२२००एमएच१९८७पीएलसी०४५२०५

सूचना

कंपनीचे समभागांचे गुंतवणूकदार शिक्षाण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे हस्तांतर

वेथे भागधारकांना कळविण्यात येते की, गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा नेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ च्या तरतुर्दीनुसार, वेळोवेळी सुधारित (नियम) नुसार २०<mark>१७-१८ आर्थिक वर्षासाठी घोषित केलेला अंतरिम लाभांश</mark> जो सात वर्षांच्या कालावधीसाठी दावा केलेला आहे. **१९ सप्टेंबर. २०२५** रोजी आयर्डपीएफमध्ये जमा केला जाईल. ज्या संबंधित इक्रिटी शेअर्सवर सलग सात वर्षे लाभांश दावा केला गेला नव्हता ते देखील नियमांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार हस्तांतरित

नियमानुसार सर्व संबंधित भागधारकांना वैयक्तिक सूचना पाठविण्यात आली आहे, ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे ायमानुसार हस्तांतरणास पात्र आहेत. आवश्यक तपशिलासह अशा भागधारकांची यादी, ज्यांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरणास पात्र आहे असे कंपनीच्या <u>https:</u>, www.datamatics.com/about-us/investor-relations/unpaid-unclaimed-dividend व अपलोड केले आहे.

सर्व संबंधित भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी वित्तीय वर्ष २०१७-१८ आणि पृढील कालावधीकरित देय तारखेपुर्वी त्यांचे दावा प्रक्रियाकरिता देण्यात न आलेले/दावा न केलेले लाभांशाकरिताची विनंती ० **सप्टेंबर, २०२५** पर्यंत कंपनी/कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे अर्ज करावे.

जर कंपनीला **०५ सप्टेंबर, २०२५** पर्यंत अशा भागधारकांकडून कोणताही वैध दावा प्राप्त न झाल्या कंपनीकडून कायदा व अधिनियमात नमुद आवश्यकतांची पुर्तता करून खालील पद्धतीने पुढील कोणतीही मूचना न देता अधिनियमात विहित प्रक्रियेनुसार अंतिम तारखेला आयईपीएफ प्राधिकरणांकडे शेअर्स हस्तांतरी करतील.संबंधित भागधारकांनी विहित ई–फॉर्म आयईपीएफ–५ मध्ये ऑनलाईन अर्ज करून आयईपीएए प्राधिकरणाकडन शेअर्स व लाभांशावर दावा करण्याचा अधिकार प्राप्त करावा आणि कंपनीचे क्षेत्रिय अधिका गंच्याकडे नमुना आयईपीएफ-५ मध्ये विहित आवश्यक दस्तावेजांच्या वास्तविक प्रतींसह पाठवावी.

कपया नोंद असावी की. सदर नियमानसार आयईपीएफकडे हस्तांतरीत लाभांश रक्कम व शेअर्स याबाब कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही.

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी: <mark>शस्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास:</mark> कंपनीकडून नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे डिमॅट स्वरुपात शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रमाणपत्राऐवजी द्य्यम भागप्रमाणप कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले[ँ] मूळ भागप्रमाणप नाहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील

डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास: संबंधित भागधारकांचे डिमॅट खात्यात नियमानुसार विहित प्रक्रियेअंतर्गत आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतर करण्यास पात्र असतील. पुढील माहिती/स्पष्टीकरणाकरिता भागधारकांनी खालीलप्रमाणे संपर्क करावा/लिहावे:

कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी **डाटामॅटिक्स बिझनेस सोल्यशन्स लिमिटेड.** प्लॉट क्र.ए १ व १७, पार्ट बी, क्रॉस लेन, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, दूर.:+९१(२२)६६७१२१५१,

ई-मेल: investorsqry@datamaticsbpm.com. श्रीमती दिव्या कुमत, क्षेत्रिय अधिकारी, डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड, नॉलेज सेंटर, प्लॉट

क्र.५८, स्ट्रीट क्र.१७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, दूर.:+९१(२२)६१०२००००, ई-मेल: investors@datamatics.com.

ठिकाणः मुंबई देनांकः १<mark>२</mark> जून, २०२५

दिव्या कुमत अध्यक्षा, मुख्य कायदेशीर अधिकारी व कंपनी सचिव

डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेडकरित

सही /

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की भामच्या सदस्या **रुपाली पी. जार** या फ्लॅट क १३ ी. नेहरू नगर (सागर समीप) को-ऑपरेटिव्ह हौसिंग सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई-४०००४९ या जागेच्या गारक आहेत, यांनी अनुक्रमांक २९० ते २२६ चे ्य्यम भाग प्रमाणपत्र क्र.१४ वितरणासाठी

ोसायटीकडे अर्ज केला आहे. उपरोक्त सोसायटी याव्दारे याबाबत तारण, मालकीहक्क, भिधभार, परिरक्षा किंवा अन्य इतर प्रकारे काही ावा/आक्षेप असल्यास त्यांनी सोसायटीचे वकील तंतोषकुमार अदकिया यांचे कार्यालय: सी१, त्रिवेणी, ाळमजलाः एसव्ही रोडः सांताकद्म (पश्चिम)ः मंबर्ड-१०००५४ येथे कार्यालयीन वेळेत आजच्या ारखेपासून **१५ दिवसांत** संपर्क करावा. तद्नंत अशिलावर बंधनकारक राहणार नाही ावा/आक्षेप त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि सोसायटीकडून नोंद केली जाईल.

<mark>भाज दिनांकीत १२ जून, २०२</mark>५ नेहरू नगर (सागर समीप) कोहौसोलि.करित सही/

रांकर मुळुक यांच्या नावे असूने त्यांनी सदर मिळॅक दिनांक २६/०६/२०२१ रोजी माझ्या अशिलांच्या नावे हस्तांतर केली तरी सदर मिळकतीबाबत कोणा व्यक्तीचा / आर्थिक संस्था कंपनीचा / दावा / बोजा , हक्क / अधिकार किंवा हरकत असल्यास मा प्रशासकीय अधिकारी (मालमत्ता) म. न. पा. "एन विभाग कार्यालय, घाटकोपर पूर्व, मुंबई ४०००७७ या पत्यावर किंवा माझ्याखाली नमूद असलेल्य या पत्त्यावर किंवा माझ्याखाली नमूद असलेल्या कार्यालयीन पत्त्यावर आपली लेखी हरकत नोटीस जाहीर झाल्यापासून **१५** दिवसांच्या आत पुराव्यानिशी सादर करावी. दिलेल्या वेळेनंतूर कुठलाही दावा

जाहीर नोटिस

माझे अशिल **श्री. <mark>अरुण रामचंद्र पाटोळे</mark> यां**नी दिलेल्य

माहितीवरून जाहीर नोटिस देत आहे की खाली नमत

असलेली निवासी मिळकत ही मूळ भाडेकरू **श्री. सुरेश**

मिळकतीचा तपशील : खोली क्र.-४, चाळ क्र. के-१२, एस. जी. बर्वेनगर, म्युनिसिपल कॉलनी, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८४. दिनांक : १२/०६/२०२५ ठिकाण : मुंबई टी. एन. शर्मा (उच्च न्यायालय वकील) नय: अण्णा चाळ. संजय नगर-2 मरियम मंदिर ,अंधेरी-पूर्व, मुंबई-400059

लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

सचिव

सीआयएनः एल६५९१०डीएल१९८३पीएलसी०१६७१२ नोंदणीकृत कार्यालयः १७१६/१७१७, १७वा मजला, विंग ए, चांडक युनिकॉर्न, दत्ताजी साळवी मार्ग, कार्यालय वीरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३. संपर्कः+९१ ९२२७१४०७४१, वेबसाईटः www.lifiltd.in,

ईमेलः leadingleashing@gmail.com भाग प्रमाणपत्र हरविल्याची सूचना

ननतेला सूचना देण्यात येते की, **मे. गोलपोस्ट इंडस्ट्रीज लिमिटेड** (पूर्वीची गुलमोहर इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग लेमिटेड) चे **मे. लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड** (कंपनी) च्या नावाने असलेले मूळ

खालीलप्रमाणे आहे:				
फोलिओ क्र.	नाव	भाग प्रमाण.	अनुक्रमांक	भागांची संख्या
६१२	गोलपोस्ट इंडस्ट्रीज	१८००	२०७००१-२४५०००	₹८,०००
(लीडिंग लीजिंग	लिमिटेड (पूर्वीची	१८०१	१९१०७१-१९१५७०	400
फायनान्स अँड	गुलमोहर इन्व्हेस्टमेंट्स	१८०२	१५००७१-१६७०७०	१७,०००
इन्व्हेस्टमेंट कंपनी	अँड होल्डिंग्ज	१८०५	१२१८७१-१२४६७०	२,८००
लिमिटेड	लिमिटेड)	१८०६	५९८७१-७३३७०	१३,५००
		१८०७	१२५८२१-१२६०२०	२००
			एकुण	७२०००

च्या वतीने व करिता लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

जाहीर सूचना

सही / - कुरजीभाई रुपारेलिया - व्यवस्थापकीय संचालक - डीआयएन:०५१०९०४९

येथे सूचना देण्यात येत आहे की, **दिलीप प्रभुदास ढाकन** हे येथे दिलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या ्रालमत्तेचे मालक आहेत आणि त्यांनी खाली नमूद केलेले मूळ करार आणि त्यासंबंधित कागदपत्रे गमावली गहाळ केली आहेत

. स्पेस बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि शमा फॅमिली ट्रस्ट ऑफ बॉम्बे यांच्यात २९.१२.१९८१ रोजी झालेला मळ विक्री करार.

्रमाम **फॅमिली टस्ट ऑफ बॉम्बे आणि श्री सकेण सजापल मे**ठ यांच्यात ०९ ०३ १९८८ सेजी द्यालेला इस्तांतरण करार

. **राकेश सेठ आणि मे.अल्कॉन फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड** यांच्यात <mark>२७.०४.१९९४</mark> रोजी व्रालेला मळ विकी करार

कोणा व्यक्तिस ज्यांच्याकडे वर नमृद केलेल्या मालमत्तासंदर्भात ताबा, वारसा किंवा हक्क कोणत्याही प्रकार याद्वारे कोणताही दावा, हक्क, शीर्षक किंवा हितसंबंध असल्यास याद्वारे विनंती केली जात आहे की त्यांनी अधोस्वाक्षरीकर्ता ॲडव्होकेट नेव्हिल छेडा, छेडा ॲंड असोसिएट्स यांचे कार्यालय- दुकान क्र.७ आणि ८, ाळमजला, मधुर सीएचएसएल., टी.पी.एस. ५५ व ५६ रोड, वीर सावरकर गार्डन जवळ, नाना पालकर स्मृती समिती मार्ग, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०००९२ येथे) या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत सहाय्यक कागदपत्रे आणि /किंवा कागदपत्रांच्या प्रमाणित प्रतींसह लेखी स्वरूपात कळवावे. खालील जागेसाठी तपास अयशस्वी झाल्यास, असे दावे किंवा आक्षेप विचारात न घेता पूर्ण केले जातील जे माफ केले गेले आहेत आणि सोडून दिले गेले आहेत आणि ज्यासाठी माझे क्लायंट किंवा मी जबाबदार राहणार नाही. कृपया लक्षात घ्या की जाहीर सूचनेद्वारे दिलेली उत्तरे/दावे विचारात घेतले जाणार नाहीत.

ः वर संदर्भित अनुसूची ःः

निवासी जागा मालकीच्या आधारावर असलेली निवासी मालमत्ता म्हणजेच फ्लॅट क्र.५०४, ५ व्या मजल्यावर, इमारत क्र.ए-६१, मेघदूत को-ऑपरेटिव्ह हाऊर्सिंग सोसायटी लिमिटेड या सोसायटीमध्ये, आनंद नगर, छत्रपती शिवाजी रोड, दहिसर (पूर्व), मुंबई – ४०००६८, या फ्लॅटसोबत **प्रत्येकी रु. ५०/- (पन्नास रुपये फक्त) चे ०५ (पाच) पूर्णपणे भरणा केलेले समभाग,** ज्यांचे अ.क्र.१०६ ते ११० (दोन्ही समाविष्ट) असून, मेघदूत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या नोंदणीकृत सोसायटीने (नोंदणी क्र.: **बीओएम/डब्ल्यूआर/एचएसजी/टीसी/१२४०९/१९८६-८७**) जारी केलेल्या समभाग प्रमाणपत्र क्र.२२ अंतर्गत नोंदवलेले आहेत.

ठिकाण : मुंबई दिनांक : १२.०६.२०२५

ठिकाण: मुंबई

सही / -श्री. नेव्हिल पी. छेडा वकील. उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT MRS. MEETA VIREN GANDHI intend to sale the residential property i.e. ROOM NO. C-25 in CHARKOP [1] SHIV SHRUSHTI CO-OP. HSG. SOC. LTD., situated at PLOT NO. 519, RSC-49, SECTOR NO. 5, CHARKOP, KANDIVALI [W], MUMBAI-400067, area admeasuring 30 sq. mtrs. Built up with all rights, title and interest therein. More particularly described in the Schedule mentioned hereunder: Initially the said Room was allotted to one MR. VINOD KRISHNA KHOTAWALA, the original owner in respect of the Plot/ Tenement/ ROOM NO. C-25 in CHARKOP [1] SHIV SHRUSHTI CO-DP. HSG. SOC LTD., situated at PLOT NO. 519, RSC- 49, SECTOR NO. 5, CHARKOP, KANDIVALI [W], MUMBAI 400067. The said MR. VINOD KRISHNA KHOTAWALA has by an agreement dated 15/06/2001 transferred ssigned all the rights, title & interest in the said Room in favour of MR. VIREN BHAGWANDAS GANDHI. Th assigned all the rights, title & Interests in the said Room In Tavour Of MR. VIREN BHAGWANDAS GANDHI. In said agreement dated 15/06/2001 is properly stamped in Annesty Scheme 2008 bearing ref No. COB/JAVIU-1/3912/08 dt. 26/05/2009 and paid the necessary stamp duty. The said agreement is valid a subsisting in the eyes of law. The said MR. VIREN BHAGWANDAS GANDHI had applied to MHADA for transfer of the said Room in his name and has paid all the dues of MHADA. And MHADA has transferred said premises and also issued the NOC for share transfer in favour of MR. VIREN BHAGWANDAS GANDHI by their letter No. DYCO Addl (W)/M.M/6300/2002 dated 22/07/2002. The said agreements are valid and subsisting in the eyes of law.
Unfortunately **MR. VIREN BHAGWANDAS GANDHI** died on 30/06/2019 at Mumbai leaving behind th

ı	IOIIC	lollowing legariteirs.						
	Sr. No.	Name of the legal heirs	Age	Relationship with deceased				
ı	1.	MRS. MEETA VIREN GANDHI	56 years	Widow				
ı	2.	MRS. MAITRI CHINTAN PAREKH nee MS.						
ı		MAITRY VIREN GANDHI	34 years	Married Daughter				
ı	3.	MR. MEET VIREN GANDHI	28 years	Son				

MRS MAITRI CHINTAN PAREKH nee MS MAITRY VIREN GANDHI & MR MEET VIREN GANDHI ha released their rights, title, interest infavour of their mother MRS. MEETA VIREN GANDHI by Release Deed dated. 8/05/2025 bearing registration serial no. MUMBAI22-9104-2025 dated. 8/05/2025. Thereafter MRS MEETA VIREN GANDHI has applied to the MHADA for transfer said room in her favour and MHADA has ansferred the said Room in her favour by their letter EM/W/MM/1272/2025, dt. 28/04/2025. Now, MRS MEETA VIREN GANDHI is the bonafide member of society and sole owner of the said Room

The Original allotment letter issued by MHADA in favour of MR. VINOD KRISHNA KHOTAWALA in specific allotment of ROOM NO. C-25, is misplaced and not traceable therefore the necessary Police omplaint/NC was lodged with the Charkop Police Station, Mumbai dt. 10/06/2025 bearing lost complaint no 1780 of 2025 and accordingly the Charkop Police Station, Mumbai has issued the Certificate to that effect. Any person having or claiming any right title interest of any type in the above property or any part thereof by ay of inheritance tenancy, Share, Sale, mortgage, lease, lien, LICENSE, gift, possession or encumbrance or nature that share to the the same to the undersigned together with the comments on the basis of which such claim and made with 14 days from the date of publication of this notice ailing which claim and claims of such persons shall be treated as waived and not binding on my client.

: SCHEDULE OF PROPERTY ABOVE REFERRED TO : ALL THAT PIECE AND PARCEL OF THE ROOM NO. C-25 in CHARKOP [1] SHIV SHRUSHTI CO-OP, HSG SOC. LTD., situated at PLOT NO. 519, RSC- 49, SECTOR NO. 5, CHARKOP, KANDIVALI [VI], MUMBAI-400067. [WORLD BANK PROJECT] area admeasuring 30 sq. mtrs. built up Mumbai Suburban District, Constructed on the Plot of Land bearing C.T.S NO. 10/1/1 of Village-Kandivali, Taluka-Borivali, Mumbai

Suburban District. The Year of construction is 1988-89 together with soil, subsoil of the said Room and alon

Mr. NAVIN C. SHETI Advocate High Cour D/13, Plot No, 507, Sector 5, Mahalaxmi C.H.S. Ltd. Charkop, Kandivali [W], Mumbai-400 067

लिमिटेड (परिसमापनात)

२३ ऑगस्ट, १९९३

Dated: 12-06-2025

कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख

अ. तपशील

with the common use and enjoyment of passage and open space.

मे. सनशाईन हौसिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेत

जाहीर अधिसूचना (इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (लिक्वीडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम १२ अन्वये) सनशाईन हौसिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता

		. ,
э	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	कंपनी कायदा १९५६ अंतर्गत कंपनी निबंधक (मुंबई)
8	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्र. /मर्यादित दायित्व ओळख क्र.	यु२४११०एमएच१९९३पीटीसी०७३५९२
ų	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	१, मोती महल, २२१, स्टेशन रोड, गोरेगाव पश्चिम, मुंबई शहर, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६२.
ξ	अपतदारी ठराव प्रक्रिया समाप्ती तारीख	०२ जून, २०२५ (आदेश प्राप्त दिनांक: ०९ जून, २०२५)
G	कॉर्पोरेट ऋणकोंची परिसमापन प्रारंभ तारीख	०२ जून, २०२५ (आदेश प्राप्त दिनांक: ०९ जून, २०२५)
۷	परिसमापक म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	नावः श्री. गौरव अशोक अदुकिया आयबीबीआय नोंद.क्र.: आयबीबीआय/ आयपीए-00२/आयपी-एन00४५७/२०१७- २०१८/११२९३
٩	मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे परिसमापकाचे पत्ता व ई-मेल	पत्ता: आनंद भवन, जमनादास अदुकिया रोड, कांदिवली पश्चिम, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००६७. ई –मेल:gauravadukia@hotmail.com
१0	परिसमापकासह पत्रव्यवहाराकरिता वापरावयाचे पत्ता व ई-मेल	पत्ता: सुमेधा मॅनेजमेंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, सी-७०३, मेरथॉन इन्नोवा, लोअर परळ (पश्चिम), मुंबई-४०००१३, महाराष्ट्र इ.सेन्ट-ciro shinl@amail.com

११ दावा सादर करण्याची अंतिम तारीख बुधवार, ०९ जुलै, २०२ येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक ०२ **जून,** २०२५ रोजी **मे. सनशाईन हौसिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्च ायव्हेट लिमिटेड (परिसमापनात)** च्या परिसमापन प्रारंभाचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण jुंबई न्यायपीठ-१ यांनी दिला आहे. (आदेश प्राप्त दिनांक: ०९ जून**,** २०२५) में. सनशाईन हौसिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापनात) च्या भागधारकांना थेथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.१० मध्ये नमुद पत्त्यावर परिसमापकाकडे बुधवार, ०९ जुलै, २०२५

रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे. आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. अन्य इतर धनकोंर्न यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तिशः, टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत. व्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल

दिनांकः ११ जून, २०२५ गौरव अशोक अद्किय ठिकाण: मुंबई मे. सनशाईन हाँसिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापनात) चे परिसमाप

एएफए वैधता दिनांक: ३०.०६.२०२

शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ मोहीमेचे प्रक्षेपण पुन्हा एकदा पुढे ढकलले

नवी दिल्ली, दि. ११: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे 'ॲक्सिओम-४' मिशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. 'स्टॅटिक फायर' चाचणीनंतर बूस्टरच्या तपासणीदरम्यान यानात लिक्टीड ऑक्सिजन गळती आढळून आल्यानंतर मोहिमेवर ब्रेक लावण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑक्सिजन गळतीमळे स्पेसएक्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्धारे आंतरराष्ट्रीय

अंतराळ स्थानकासाठी नियोजित ॲक्सिओम-४ मिशनचे प्रक्षेपण पुढे ढकलल्याची पुष्टी केली आहे. हे मिशन बुधवारी (११ जून) सांयकाळी ५.३० वाजता प्रक्षेपित होणार होते. दरम्यान, ऑक्सिजन गळतीची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर आणि रेंज उपलब्धतेनुसार नवीन प्रक्षेपण तारीख शेअर केली जाईल, असेही स्पेसएक्सने सांगितले.

बजाज फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: बजाज फायनान्स लि., पुणे-अहमदाबाद रोड, विमान नगर, पुणे-४११०१४. **शाखा कार्यालय:** बजाज फायनान्स लि., २७१, बिझनेस पार्क, तळमजला, मॉडर्न इंडस्ट्रीयल इस्टेट, विखाणी इंडस्ट्रीयल इस्टेयजवळ. वश्चिम द्वतगती महामार्ग, गोरेगाव पुर्व, मुंबई–४०००६३.

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **बजा**ज **फायनान्स लिमिटेड (बीएफएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्य अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जदार/सह-कर्जदारांबर **राजस्टर्ड पोस्टान (सूचना)** मागणी सूचना बजावली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्य आत सूचनेत नमूद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकत्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमतेचा वास्तविक ताबा खाळी नमूद केलेल्या तारखेळा घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला

	अस्तिवास स्थापा वर्षाचा वर्षाचा वर्षाचा वर्षाचा वर्षाचा स्थापा स्थापा स्थापा स्थापा वर्षाचा वर्षाचा वर्षाचा वर्षाच				
	कर्जदारांचे लक्षा वेघण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.				
	कर्जदार/जामिनदार/तारणकर्ताचे नाव/ कर्ज खाते क्र.	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)	कलम १३(२) अन्वये सूचना दिनांक व कलम १३(२) अन्वये सूचना रक्कम व ताबा दिनांक		
ı	405SHO44512057, 405SHO44512125 & 405SHO44512164	पढे नमद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट	30,08,7078		

राजेस्वरा राव पिचुका (कर्जदार) पत्ताः फ्लॅट क्र.१९०४, युरोपा बिल्डिंग, ए विंग, कासाबेला क्र.१९०४, १९वा मजला, युरोपा ए विंग, कास बेला गोल्ड, खिडकालेश्वर मंदिराजवळ, डोंबिवर्ल रु.६७,१०,९३७ ताबा दिनांक: ०९.०६.२०२५

पूर्व, कल्याण शिळ रोड-४२१२०४.

कल्याण शिळ रोड. ठारे. महाराष्ट्र-४२१२०४.

दिनांक: १२.०६.२०२५, ठिकाण: मुंबई

दीसीबी बँक लि नोंदणीकृत कार्यालय: ६वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग,

२७.०५.२०२५ रु.२५,८३,६६३/-

DCB BANK लोअर परळ, मुंबई-४०००१३.

सरफायसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत मागणी सूचना

तुम्ही खाली नमूद केलेल्या कर्जदार, सहकर्जदारांनी यांची स्थावर मालमत्ता (प्रतिभूती) तारण ठेवून डीसीबी बँक लिमिटेडकडून कर्ज/सुविधांचा लाभ घेतला आहे. तुमच्या कसूरी मुळे तुमचे कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये (एनपीए) वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटम् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये, डीसीबी बँक लिमिटेड ने थकबाकीच्या वसुलीकरिता मागणी नोटीस जारी केली आहे, कायद्याच्या कलम १३(२) नुसार सिक्युरिटी इंटरेस्ट (अमलबजावणी) नियम, २००२ च्या सहवाचिता नियम ३(१) नुसार तुमच्या सेवेच्या मार्गाने ज्याची सामग्री येथे प्रकाशित केली जात आहे. कर्जदार, सहकर्जदार, तारण ठेवलेली मालमत्ता, थकबाकी, कलम १३(२) अन्वये पाठवलेली मागणी सूचना आणि त्याखाली दावा केलेली रक्कम यांचा तपशील खालीलप्रमाणे दिला आहे:

ı	ઝા.	कण खातक.	कजदार, सह-कजदार, तारणकता व जामिनदाराच नाव	मागणा सूचना	मागणा सूचना	
ı	क्र.			दिनांक	रक्रम	
	१	DRHLVAS00580584	श्री. सुरेश विजय चव्हाण आणि श्री. विजय जयराम चव्हाण	२७.०५.२०२५	रु.३०,९९,३९८/-	
	तारण मालमत्तेचा पत्ताः फ्लॅट क्र.६०५, ६वा मजला, ई४ विंग, क्षेत्रफळ ३४.६४० चौ.मी. कार्पेट क्षेत्र, अक्षर रिव्हरगेट म्हणून ज्ञात प्रकल्प, जमीन १)					
ı	सर्व्हें क्र.१००, हिस्सा क्र.१, क्षेत्रफळ १एच-८३आर-२ पैकी जमीन क्षेत्रफळ हेक्टर ४-८३-२, २) सर्व्हें क्र.१००, हिस्सा क्र.१, क्षेत्रफळ ४-८३-२०, ३)					
ı	(अ) सर्व्हे क्र.१००, हिस्सा क्र.१(भाग), क्षेत्रफळ १एच-८३आर-२, आणि इतर जमीन (बी) सर्व्हे क्र.१०१, क्षेत्रफळ ०एच-२४आर-० आणि (सी) सर्व्हे					
ı	क्र.१०४, क्षेत्रफळ ०एच-४६आर-३, ४) सर्व्हे क्र.११०, हिस्सा क्र.२बी/१ए, क्षेत्रफळ हेक्टर ०-२४-३, गाव चव्हाण, तालुका पनवेल, जिल्हा रायगड					

यथाल	जागच सब भाग व खंड (प्रातभूत मालमत्ता).				
2	DRBLANE00593116	श्री. प्रसाद एम. शेट्टी, श्रीमती रूपा प्रसाद शेट्टी आणि मे. श्री कटेल	२७.०५.२०२५	रु.४१,५०,०७८/ -		
		जनरल स्टोअरचे प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता				
तारण मालमत्तेचा पत्ता ः फ्लॅट क्र.११, क्षेत्रफळ ४६० चौ.फृ. बिल्टअप क्षेत्र, २रा मजला, भाग्यस्वरुप को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात						
सोसायटी, प्लॉट जमीन टिका क्र.३, शहर सर्व्हे क्र.५७८ ते ५८२, ५८४ ते ५९४ आणि ७८ ते ८०, गाव माजिवडा, जिल्हा ठाणे येथील जागेचे सर्वे भाग						
	· · · · · · · · · · · · · · · · · · ·					

3 DRMBMUM00419626 / श्री. दीपक चौथी राय, श्रीमती माधवी दीपक राय आणि १६.०५.२०२५ | रु.१३.२१.७६२.०७/-DRBLMUM00517466 श्रीमती पुनम चवथी राय **तारण मालमत्तेचा पत्ता**ः मालमत्ता जागा अर्थात फ्लॅट क्र.डी/२०१, २रा मजला, क्षेत्रफळ ५६० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र (सामायिक क्षेत्रासह समाविष्ट) (अर्थात ५२.०४ चौ.मी.), शिरीन अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, जमीन नवीन सर्व्हे क्र.६०, जुना सर्व्हे क्र.१२०, हिस्सा क्र.२ भाग, क्षेत्रफळ २०९० चौ.मी.

गाव आसदे गोलिवली, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथील जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता) ४ DRMHANE00407778 श्री. तुषार भास्कर शिंपी आणि श्रीमती संगिता भास्कर शिंपी तारण मालमत्तेचा पत्ताः निवासी फ्लॅट क्र.३०६, क्षेत्रफळ ३३६ चौ.फु. तत्सम ३१.२३ चौ.मी. (बिल्टअप क्षेत्र), २रा मजला, विंग ए, साईधाम म्हणून ज्ञात आर.सी.सी. इमारत नामे, जमीन सर्व्हे क्र.३०, हिस्सा क्र.१ पैकी, मौजे सोनाले, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील जागेचे सर्व भाग व खंड (प्रेतिभूत

	Ш			आणि सुश्री सिंधू रमेश कांबळे		
1	[7	नारण	मालमत्तेचा पत्ताः युनिट	क्र.१०६, १ला मजला, क्षेत्रफळ ४८.५६ चौ.मी. (कार्पेट क्षेत्र), इमार	त क्र.ए२, एम्पायर	इंडस्ट्रीयल हब म्हणून ज्ञात
,				न्च्युरियम फेझ १, गुप्ता प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. म्हणून	ज्ञात सोसायटी, प्ल	गॅट क्र.२२, गाव चिखलोर्ल
:	1	तालुव	न अंबरनाथ, जिल्हा ठाणे र	थिल जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता).		
Ŧ	ΙГ	ξ	HCFEANE00028042/	श्री. विजय आत्माराम शिर्के, स्वर्गीय श्रीमती निलीमा (उर्फ नीलम)	०६.०६.२०२५	रु.२३,६४,५३३.९६/-
	Ш		HCFLANE00026912	विजय शिर्के, श्री. विजय आत्माराम शिर्के (स्वर्गीय श्रीमती निलीमा		
.	Ш			(उर्फ नीलम) विजय शिर्के यांची पती आणि कायदेशीर वारसदार)		
	Ш			आणि कौस्तभ विजय शिर्के (स्वर्गीय श्रीमती निलीमा (उर्फ नीलम)		

५ DRCPKAA00579305 श्री. सुमेध रमेश किरपेकर, मे. सोरेक्सचे प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता

विजय शिर्के यांचा मुलगा आणि कायदेशीर वारसदार) <mark>ारण मालमत्तेचा पत्ता</mark>ः मालमत्ता जागा अर्थात फ्लॅट क्र.५, क्षेत्रफळ सुमारे ५५० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, १ला मजला, रुतु राजन म्हणून ज्ञात इमारत, सदर ोमायटीचे प्लॉट क.५१. तरुण भारत सोसायटी. अंधेरी (पर्व). मंबई– आणि सर्व्हे क.९५. हिस्सा क.३(भाग). सीटीएस क.२४८. चकाला गाव. तालक

		खंड (प्रतिभूत मालमत्ता).	,,	
9	DRHLVIR00556286	स्वर्गीय श्री. तारक उषा चक्रवर्ती यांचे प्रतिनिधित्व त्यांच्या ज्ञात आणि अज्ञात कायदेशीर वारसांनी केले, ज्यात श्रीमती आरती उषा चक्रवर्ती यांचा समावेश	०५.०६.२०२५	रु.२६,२०,८५०/-

तारण मालमत्तेचा पत्ताः मालमत्ता जागा अर्थात फ्लॅट क्र.७०१, क्षेत्रफळ कार्पेट क्षेत्र २९.०९ चौ.मी. तसेच संलग्न बाल्कनी क्षेत्रफळ २.७० चौ.मी., सीबी क्षेत्रफळ ०.९४ चौ.मी., ७वा मजला, विंग सी, दातार हाईटस म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हे क्र.७ए, हिस्सा क्र.४ भाग, प्लॉट क्र.१३, ीत्रफळ ५०१.६६ चौ.मी. आणि सर्व्हें क्र.७ए, हिस्सा क्र.४ भाग, १४ व १५, क्षेत्रफळ ९९८.३६ चौ.मी., गाव बेलवली, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथील जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभृत मालमत्ता)

त्यामुळे तुम्हाला कर्जदार आणि सहकर्जदार/जामीनदारांना या नोटीसच्या ६० दिवसांच्या आत वरील नमूद केलेल्या मागणी केलेल्या रकमेचा पुढील व्याजासह मरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे न केल्यास अधोस्वाक्षरीदारांवर या कायद्यान्वये कारवाई करण्यास प्रतिबंध केला जाईल. वर नमूद केलेल्या प्रतिभूतीची अंमलबजावणी केली जाईल. कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे तुमचे लक्ष वेधण्यात आले आहे, ज्याच्य आधारे तुम्ही उपरोक्त तरतुदीमध्ये नमूद केलेल्या कालावधीत प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यास स्वतंत्र आहात. कृपया लक्षात घ्या की उक्त कायद्याच्या कलम १३(१३) नुसार, तुम्हाला वरील संदर्भित प्रतिभूतीची विक्री, भाडेपट्ट्याने किंवा अन्यथा आमच्या संमतीशिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित केले आहे.

ठिकाण: रायगड, ठाणे, मुंबई डीसीबी बँक लिमिटेडकरित प्राधिकत अधिकार्र दिनांक: १२.०६.२०२५ सदर नोटिसीमध्ये नमुद केलेल्या सर्व मजकुराबाबतच्या अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी भाषेतील प्रसिध्द केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.

SHRIRAM

चे उपकलम (८) ची तरतद आहे.

SHRIRAM City

श्रीराम फायनान्स लिमिटेड

(पर्वीची श्रीराम सिटी यनियन फायनान्स लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालय: १४ए, श्री टॉवर्स, साऊथ फेझ, इंडस्ट्रीयल इस्टेट, गुंदी, चेन्नई-६०००३२ शाखा कार्यालय: १३, ३रा मजला, मीनाक्षी टॉवर्स, राजमन्नार स्ट्रीट, टी नगर, जी एन चेट्टी रोड, चेन्नई-१७. वेबसाईट: www.shriramcity.in

मागणी सूचना

हे कळविण्यात येते की, श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडचे एनसीएलटी, चेन्नईच्या आदेशानुसार श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडमध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडचे नाव बदलून श्रीराम फायनान्स लिमिटेड असे ३०.११.२०२२ पासून ३०.११.२०२२ रोजी नाव बदलण्याच्या अनुषंगाने इन्कॉर्पोरेशन

प्रमाणपत्राद्वारे करण्यात आले. ज्याअर्थी खाली नम्द कर्जदार/सहजर्कदार/जामिनदार यांनी **श्रीराम फायनान्स लिमिटेड (पुर्वीची श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड)**कडून वित्तीय सहाय्यता घेतली आहे. आम्ही नमुद करीत आहोत की, वित्तीय सहाय्यता घेतल्यानंतरही कर्जदार/जामिनदारांनी देय तारखेनुसार व्याज आणि मुद्दल रक्कम जमा करण्यात कसूर केलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा वितरीत निर्देशन/मार्गदर्शनानुसार सदर खाते नॉन–परफॉर्मिंग ॲसेटसमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकारीनुसार सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ ॲन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये खाली नमुद तारखांना मागणी सूचना वितरीत करण्यात आली होती आणि त्यानुसार सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी आणि सदर सूचनेत नमुद रकमेवरील करारदराने पुढील व्याजासह एकत्रित सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याबाबत खालील कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना कळविण्यात

सदर सूचना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून

त्यांना याबाबत सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३

┙	To the total and the		
۱,	कर्जदार व सह-कर्जदारांचे नाव	थकबाकी रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचा पत्ता
1	पुष्पा दत्तात्रय बाणकर, फ्लॅट क्र.०४, पॉकेट-बी,	सदर कायद्याच्या कलम १३(२)	फ्लॅट जागा क्र.४, पॉकेट-
╛	कॉन्डोमिनियम-५, सेक्टर-१०, श्री साई को-	अन्वये तरतुदीप्रमाणे अनुसूची २ मध्ये	बी, कॉन्डोमिनियम क्र.५,
1	ऑप.हौ.लि., कोपरखैरणे, नवी मुंबई, कोपरखैरणे, नवी	दिलेल्या गणनेनुसार, आमच्याकडे	सेक्टर १०, कोपरखैरणे,
┨	मुंबई-४००७०९.	०३.०६.२०२५ रोजी देय रक्कम	तळमजला+२, श्री साई
١	दत्तात्रय बाणकर, फ्लॅट क्र.०४, पॉकेट-बी, कॉन्डोमिनियम-	रु.३६,७७,४६४/- तसेच पुढील	को-ऑप.हौ.सो.लि.,
١	५, सेक्टर-१०, श्री साई को-ऑप.हौ.लि., कोपरखैरणे,	व्याज आणि शुल्कांसह, अटी आणि	कोपरखैरणे, नवी मुंबई-
4	नवी मुंबई, कोपरखैरणे, नवी मुंबई-४००७०९.	शुल्कांनुसार, वर नमूद केलेल्या कर्ज	४००७०९ (इमारत
	कर्ज करारनामाः सीडीबीडीआस्टीएफ१९०१०३०००९	कराराच्या अटी व शर्तींनुसार	क्र.५बी) येथील जागेचे सर्व
	एनपीए दिनांक: ३१.०८.२०२०	कर्ज रक्कम	भाग व खंड.
,	मागणी सूचना दिनांक: ११.०६.२०२५	₹.३0,00,000/-	

उपरोक्त परिस्थिती लक्षात घेता वर नमुद कर्जदार, सहकर्जदार आणि/किंवा त्यांचे जामिनदार (जेथे लागू असेल तेथे) यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांना सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर नमुद केलेली थकबाकी रक्कम तसेच पुढील व्याज व लागू शुल्क व्याज एकूण रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(४) आणि त्यातील लागृ नियमाअंतर्गत कर्जदार व तारणकर्ता यांच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

कृपया नोंद असावी की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये कोणत्याही कर्जदारास प्रतिभूत धनकोंच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय सूचनेत नमुद त्यांची प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करता येणार

दिनांक: १२.०६.२०२५ ठिकाण: मुंबई

सही/- प्राधिकृत अधिकारी श्रीराम फायनान्स लिमिटेड

